

MUKAT PIPES LIMITED

AN ISO 9001-2008 COMPANY

Manufacturers of Large Diameter SAW Pipes
-Longitudinal Welded -Spiral Welded

Correspondence Address :-
Rajpura- Patiala Road,
Rajpura - 140 401 (Punjab)
Phone : +91 1762-225040, 325498
Fax : +91 1762-222390
e-mail : mukat@mukatpipes.com
mukatpipes@gmail.com
Website : www.mukatpipes.com
CIN No. : L27200MH1987PLC044407

REF/MPL/2024/41

Date:23.05.2024

To,

Listing Dept.
BSE Ltd.,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai -400 001

Dear Sir,

Ref: Stock Code – 523832 MUKAT PIPES LIMITED

**Sub: Newspaper Advertisement Pertaining to Audited Financial Results for the Quarter
&Year ended on 31stMarch, 2024.**

=====

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015, as amended, please find enclosed copies of the newspaper advertisement pertaining to Audited Financial Results of the Company for the Quarter &Year ended on 31stMarch, 2024.The advertisements were published in the following newspapers on Thursday 23rd May, 2024.:

1. Mumbai Lakshdeep (Marathi).
2. Business Standard (English).

Please take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

For **MUKAT PIPES LIMITED**

(ROOPINDER SINGH)
CHAIRMAN
DIN: 01239483
Address: Patiala Road,
Rajpura – 140 401, Punjab.

Encl. as above



Regd. Office : _____
39, Parag Apartments, 7th Floor, J.P. Road, Versova, Andheri (West) Mumbai - 400061

गोंदियात पोलीस गाडी आणि माल वाहू ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू

चार तरुणांना धडक

गोंदिया, दि.२२ : गोंदियात माल वाहू ट्रक चालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला मागून धडक दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या गाडीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर समोर उभे असलेल्या चार तरुणांना धडक दिली.

Table with 2 columns: Particulars and Amount. Includes details of the deceased and other individuals involved in the accident.

Table with 2 columns: Particulars and Amount. Includes details of the deceased and other individuals involved in the accident.

किरकोळ जखमी असून जखमीवर गोंदिया शहरातील सडयोग रुग्णालयात उपचार सुरु आहे.

रोज वाचा 'दै. मुंबई लक्षदीप'

एका तरुणाचा मृत्यू झाला असून मृतकामध्ये साहिल कुडमते याचा समावेश आहे. मृतक हा गोंदिया शहरातील एका कंपनीत जाँब करत असून चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

MUSIC BROADCAST LIMITED (CIN L64200MH1999PLC137729)

Table showing financial results for the quarter and year ended March 31, 2024. Includes columns for Quarter ended, Year ended, and Audited figures.

For and on behalf of the Board of Directors of Music Broadcast Limited. Signed by Vijay Tandon, Chairman.

MUKAT PIPES LIMITED advertisement. Includes company details, contact information, and a table of financial data.

SBFC Finance Limited advertisement. Includes company details, financial data, and contact information.

रोज वाचा 'दै. मुंबई लक्षदीप'

Table with 2 columns: Particulars and Amount. Includes details of the deceased and other individuals involved in the accident.

किरकोळ मालक मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र, जीवनसेवा अनेकस इमारत, १ला मजला, एलआयसी कॉम्प्लेक्स, नानावटी हॉस्पिटलजवळ, एस.व्ही. रोड, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००५४.

OSBI भारतीय स्टेट बँक State Bank of India

Table showing financial results for the quarter and year ended March 31, 2024. Includes columns for Quarter ended, Year ended, and Audited figures.

UNICHEM LABORATORIES LTD. advertisement. Includes company details, contact information, and a table of financial data.

Table showing financial results for the quarter and year ended March 31, 2024. Includes columns for Quarter ended, Year ended, and Audited figures.

Table showing financial results for the quarter and year ended March 31, 2024. Includes columns for Quarter ended, Year ended, and Audited figures.

गोंदियात पोलीस गाडी आणि माल वाहू ट्रकच्या अपघातात एकाचा मृत्यू. गोंदिया, दि.२२ : गोंदियात माल वाहू ट्रक चालकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला मागून धडक दिली.

PUBLIC NOTICE regarding the sale of property. Notice is issued on behalf of my clients Pavanesh Kumar Y Vadav and Priyanka Pavanesh Kumar Y Vadav.

जाहीर नोटीस regarding the sale of property. सर्व संबंधितास कळविण्यात येते कि, मोजे चुळने, ता वसई जि पालघर येथील गावठाण मिळकतीवर बांधलेली वसई विहार ग्राह्य महानगरपालिका मालमत्ता कॅम्पिअन्स...

PUBLIC NOTICE regarding the sale of property. This is to bring to the knowledge of general public at large on behalf of my client i.e. MR. CHRISTOPHER PETER GOMES...



Notice of Sale of Immovable Property at Dadar (West)

TJSB Sahakari Bank has decided to sell the Property. Details as under:
Premises at Ground Floor admeasuring 10.32 Sq. Mtrs Carpet area (12.38 Sq. Mtrs Built up area), Premises at 1st Floor admeasuring 50.30 Sq. Mtrs Carpet area (60.36 Sq. Mtrs Built up area), Premises at 2nd Floor admeasuring 48.23 Sq. Mtrs Carpet area (57.87 Sq. Mtrs Built up area), Prathmesh Apartment, Plot no. 55 / TPS-4, (Mahim Division, Mumbai City, GN Ward) opp. N.C.Kelkar Road, Kolsa lane, opp. Khandke building no. 2, Dadar (West) - 400 028. Offers are invited within 15 days. Premises is available for inspection on **24th May 2024** between 11.00 am to 5.00 pm. Please call for details on following contact numbers: 9594924530, 9320157771, 8691038874
Date : 23/05/2024
Place : Thane



NOTICE INVITING E-TENDER

**E-Tender offers are invited by this office from interested recognized and reputed Audit Firm/Agency in accordance with provisions of Distribution Franchise Agreement for the work of Auditing of Vital Commercial parameters of Designated DF areas (SMK & Malegaon). The Tender SE/DF/SMK&MLG/IA/2024-26/T-1 available on <https://etender.mahadicom.in/eatApp> website. Any Changes in Tender schedule, corrigendum, Amendment, Extension of due dates etc., if any shall be available in our website only and will not be published in the News Papers. Contact person Executive Engineer, Distribution Franchise section, MSEDCL, Plot no G-9, 4th floor, Prakashgad, Bandra, Mumbai 400051
H.O.PR.No 126(2024) Superintending Engineer (DF)**

PUBLIC NOTICE

Public at large is hereby informed that my client (1) **Harendra Amratlal Bhansali (2) Aruna Harendra Bhansali** is the owner of Flat bearing No. B/209, Second Floor, Gurukrupa Co-op. Hsg. Soc. Ltd., Sai Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar and original Share Certificate Bearing No. 35, having Distinctive numbers from 171 to 175, in respect of the said Flat is misplaced / lost. In case the same is found it should be returned to my client or to us forthwith. In case any person has any rights, claims and interest in respect of aforesaid shares the same should be known in writing to me at the address mentioned below with the documentary proof within 14 days from the date of publication hereof, failing which it shall be construed that such claim is waived, abandoned.
Adv. Parag J. Pimple, B.A. LL.B.
S/4, Ground Floor, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 202.
Mob: 9890079352 Date: 23.05.2024



ACB VENGURLA BRANCH, (00495)
Manik Chowk Vengurla, Tal. Vengurla, Dist. Sindhudurg-416516. Tel: 02366262050
E-mail: sbi.00495@sbi.co.in

DEMAND NOTICE

A notice is hereby given that the following Borrower have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the bank and the loans have been classified as Non-Performing Assets (NPA). The notices were issued to them under section 13(2) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of security Interest Act 2002 on their last known addresses, but they have been returned unserved and as such they are hereby informed by way of this public notice.

Sr. No.	Name of the Borrower and address	Details of Properties/Address of the Secured Assets to be enforced	Date of Notice	Date of NPA	Amount Outstanding
1	Mr. Saish Sudhakar Natekar (Borrower/ Mortgagee) A/post- House No. 191, Shiroda (Dhanjivada), Taluka- Vengurla, Dist. Sindhudurg.416518 & Flat No.673-10 (Old 535-10), Second Floor, Building A-1 (Satyam Building) Project Bhumaiya Park, Situated at Gat No. 49B, At Village Aravali, Taluka-Vengurla, District- Sindhudurg, Owned By Borrower/ Mortgagee Mr. Saish Sudhakar Natekar.	All That Piece and Parcel of Residential Flat No.673-10 (Old 535-10), Gram Panchayat Aravali House No. 673-10, Area- 667 Sq.Ft, Second Floor, Building A-1 (Satyam Building) Project Bhumaiya Park, Situated at Gat No. 49B, At Village Aravali, Taluka-Vengurla, District- Sindhudurg, Owned By Borrower/ Mortgagee Mr. Saish Sudhakar Natekar.	09/05/2024	01/04/2024	13,81,084.05/- (Rupees Thirteen Lakh Eighty One Thousand Eighty Four And Paise Five Only) as on 09/05/2024 with future interest at the contractual rate on the aforesaid amount together with incidental expenses, costs, charges, etc.

The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower are hereby called upon to makepayment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of security interest Act, 2002. The borrower/entire is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Place : Vengurla, Dist. Sindhudurg
Date : 23/05/2024

Sd/-
Authorised Officer State Bank of India



UGRO CAPITAL LIMITED

CIN: L67120MH1993PLC070739

Registered Office: Equinox Business Park, Tower 3, 4th Floor, LBS Road, Kurla (West), Mumbai - 400070
E-mail: cs@ugrocapital.com, **Website:** www.ugrocapital.com
Telephone: +91 22 41821600

CORRIGENDUM TO THE NOTICE OF THE POSTAL BALLOT DATED MAY 2, 2024 OF UGRO CAPITAL LIMITED ISSUED TO THE SHAREHOLDERS

The Company had issued Postal Ballot notice dated May 2, 2024 together with Explanatory Statement in accordance with the applicable provisions of the Companies Act, 2013, the rules made thereunder ("the Act") and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Listing Regulations") thereto, for seeking approval of members by way of special resolutions through postal ballot process. The Postal Ballot Notice has already been circulated to all the Shareholders of the Company on May 2, 2024 and May 3, 2024 in due compliance with the provisions of the Act and Listing Regulations.

The Company through this corrigendum ("Corrigendum") wishes to bring to the notice of the Shareholders, certain changes, detailed in "Annexure A" below, in the said Postal Ballot Notice in terms of the Listing Regulations and suggestions/comments received from Stock Exchanges.

On and from the date hereof, the Postal Ballot Notice shall always be read in conjunction with this Corrigendum which is also being uploaded on the website of the Company at www.ugrocapital.com, on the website of National Securities Depository Limited at www.evoting.nsdl.com and Stock Exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com

All other contents/information mentioned in the Postal Ballot Notice shall remain unchanged.

Annexure A

Sr No.	Content of the Postal Ballot notice	Content of the Postal Ballot notice																																										
1.	<p>SPECIAL BUSINESS ITEM NO. 2: TO CONSIDER AND APPROVE ISSUANCE OF CONVERTIBLE WARRANTS ON PREFERENTIAL BASIS TO THE IDENTIFIED INVESTORS</p> <p>To consider and if thought fit, to assent or dissent the following resolution as a Special Resolution: ".....for raising an amount aggregating upto ₹ 1,058 crores (Rupees One Thousand Fifty Eight Crores only), rounded off, to the non-promoter allottees as mentioned in the explanatory statement (hereinafter referred to as the "Proposed Warrant Allottees"), by way of a preferential allotment, and in such manner and on such other terms and conditions, as the Board may, in its absolute discretion, think fit.</p>	<p>SPECIAL BUSINESS ITEM NO. 2: TO CONSIDER AND APPROVE ISSUANCE OF CONVERTIBLE WARRANTS ON PREFERENTIAL BASIS TO THE IDENTIFIED INVESTORS</p> <p>To consider and if thought fit, to assent or dissent the following resolution as a Special Resolution: ".....for raising an amount aggregating upto ₹ 1,058 crores (Rupees One Thousand Fifty Eight Crores only), rounded off, to the non-promoter allottees and person acting in concert to the Promoter, as mentioned in the explanatory statement (hereinafter referred to as the "Proposed Warrant Allottees"), by way of a preferential allotment, and in such manner and on such other terms and conditions, as the Board may, in its absolute discretion, think fit.</p>																																										
2.	<p>In Explanatory Statement Item No. 1 & 2 Point no.- 7 Details (including class/category) of the Proposed Allottee and identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the shares proposed to be allotted and/or who ultimately control the Proposed Allottee:</p> <table border="1"> <thead> <tr> <th>Sr. No.</th> <th>Investor Name</th> <th>Name of the Natural persons who are the ultimate beneficial owners</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>1</td> <td>ACM Global Fund VCC</td> <td>-</td> </tr> <tr> <td>12</td> <td>Topgain Finance Pvt Ltd</td> <td>-</td> </tr> <tr> <td>52</td> <td>Hind Aluminium Industries Limited</td> <td>-</td> </tr> <tr> <td>78</td> <td>Shubhalakshmi Polyesters Limited</td> <td>-</td> </tr> <tr> <td>79</td> <td>Amici Estate Llp</td> <td>-</td> </tr> <tr> <td>81</td> <td>Bynasons</td> <td>-</td> </tr> </tbody> </table>	Sr. No.	Investor Name	Name of the Natural persons who are the ultimate beneficial owners	1	ACM Global Fund VCC	-	12	Topgain Finance Pvt Ltd	-	52	Hind Aluminium Industries Limited	-	78	Shubhalakshmi Polyesters Limited	-	79	Amici Estate Llp	-	81	Bynasons	-	<p>In Explanatory Statement Item No. 1 & 2 Point no.- 7 Details (including class/category) of the Proposed Allottee and identity of the natural persons who are the ultimate beneficial owners of the shares proposed to be allotted and/or who ultimately control the Proposed Allottee:</p> <table border="1"> <thead> <tr> <th>Sr. No.</th> <th>Investor Name</th> <th>Name of the Natural persons who are the ultimate beneficial owners</th> </tr> </thead> <tbody> <tr> <td>1</td> <td>ACM Global Fund VCC</td> <td>Ankit Sagwal Brian Burkholder Jovi Gan</td> </tr> <tr> <td>12</td> <td>Topgain Finance Pvt Ltd</td> <td>Paras Shah Mita Shah Tejas Ved</td> </tr> <tr> <td>52</td> <td>Hind Aluminium Industries Limited</td> <td>Lalit Kumar Daga</td> </tr> <tr> <td>78</td> <td>Shubhalakshmi Polyesters Limited</td> <td>Ajay Babulal Agarwal, Vikas Ramuraman Agarwal, Gaurishankar Agarwal, Manoj Ramuraman Agarwal, Ramu Raman Agarwal, Ram Gupta, Vidhi Sultania</td> </tr> <tr> <td>79</td> <td>Amici Estate Llp</td> <td>Sandeep Sethi Sanjay Arora</td> </tr> <tr> <td>81</td> <td>Bynasons</td> <td>Byna Murali Narasimha Raju Byna</td> </tr> </tbody> </table>	Sr. No.	Investor Name	Name of the Natural persons who are the ultimate beneficial owners	1	ACM Global Fund VCC	Ankit Sagwal Brian Burkholder Jovi Gan	12	Topgain Finance Pvt Ltd	Paras Shah Mita Shah Tejas Ved	52	Hind Aluminium Industries Limited	Lalit Kumar Daga	78	Shubhalakshmi Polyesters Limited	Ajay Babulal Agarwal, Vikas Ramuraman Agarwal, Gaurishankar Agarwal, Manoj Ramuraman Agarwal, Ramu Raman Agarwal, Ram Gupta, Vidhi Sultania	79	Amici Estate Llp	Sandeep Sethi Sanjay Arora	81	Bynasons	Byna Murali Narasimha Raju Byna
Sr. No.	Investor Name	Name of the Natural persons who are the ultimate beneficial owners																																										
1	ACM Global Fund VCC	-																																										
12	Topgain Finance Pvt Ltd	-																																										
52	Hind Aluminium Industries Limited	-																																										
78	Shubhalakshmi Polyesters Limited	-																																										
79	Amici Estate Llp	-																																										
81	Bynasons	-																																										
Sr. No.	Investor Name	Name of the Natural persons who are the ultimate beneficial owners																																										
1	ACM Global Fund VCC	Ankit Sagwal Brian Burkholder Jovi Gan																																										
12	Topgain Finance Pvt Ltd	Paras Shah Mita Shah Tejas Ved																																										
52	Hind Aluminium Industries Limited	Lalit Kumar Daga																																										
78	Shubhalakshmi Polyesters Limited	Ajay Babulal Agarwal, Vikas Ramuraman Agarwal, Gaurishankar Agarwal, Manoj Ramuraman Agarwal, Ramu Raman Agarwal, Ram Gupta, Vidhi Sultania																																										
79	Amici Estate Llp	Sandeep Sethi Sanjay Arora																																										
81	Bynasons	Byna Murali Narasimha Raju Byna																																										
3.	<p>In Explanatory Statement Item No. 1 & 2 Point no.-12 Basis or justification of the price (including premium, if any) at which the offer or invitation is being made alongwith report of the registered valuer & pricing of the preferential issue: In terms of the applicable provisions of the SEBI ICDR Regulations, the price at which the equity shares shall be allotted shall not be less than higher of the following: (a) the 90 (Ninety) trading days' volume weighted average price of the equity shares of the Company quoted on recognised stock exchange, preceding the Relevant Date, i.e., ₹ 263.72/- per equity share; or (b) the 10 (Ten) trading days' volume weighted average price of the equity shares of the Company quoted on recognised stock exchange, preceding the Relevant Date, i.e., ₹ 256.95/- per equity share.</p> <p>Further, the Articles of Association of the Company does not contain any restrictive provision for preferential allotment and does not contain any article which provides for particular method for determination of price in case of preferential issue.</p> <p>Further, since the proposed allotment is more than 5% of the post issue fully diluted equity share capital of the Company to the Proposed Allottees, as per the proviso to Regulation 166A(1) of the ICDR Regulations, the pricing of the Securities to be allotted shall be higher of the following:</p> <ol style="list-style-type: none"> Price determined as per the provisions of the Regulation 164(1) of the ICDR Regulations (in case of frequently traded shares) which is ₹ 263.72/- per equity share; OR Price determined as per provisions of the Regulation 166A(1) of the ICDR Regulations which is ₹ 256.95/- per equity share. <p>Accordingly, the floor price in terms of the SEBI ICDR Regulations is ₹ 263.72/- per equity share. The issue price is ₹ 264/- per equity share which is not lower than the floor price determined in compliance with applicable provisions of the ICDR Regulations.</p>	<p>In Explanatory Statement Item No. 1 & 2 Point no.-12 Basis or justification of the price (including premium, if any) at which the offer or invitation is being made alongwith report of the registered valuer & pricing of the preferential issue: In terms of the applicable provisions of the SEBI ICDR Regulations, the price at which the equity shares shall be allotted shall not be less than higher of the following: (a) the 90 (Ninety) trading days' volume weighted average price of the equity shares of the Company quoted on recognised stock exchange, preceding the Relevant Date, i.e., ₹ 263.64/- per equity share; or (b) the 10 (Ten) trading days' volume weighted average price of the equity shares of the Company quoted on recognised stock exchange, preceding the Relevant Date, i.e., ₹ 258.52/- per equity share.</p> <p>Further, the Articles of Association of the Company does not contain any restrictive provision for preferential allotment and does not contain any article which provides for particular method for determination of price in case of preferential issue.</p> <p>Further, since the proposed allotment is more than 5% of the post issue fully diluted equity share capital of the Company to the Proposed Allottees, as per the proviso to Regulation 166A(1) of the ICDR Regulations, the pricing of the Securities to be allotted shall be higher of the following:</p> <ol style="list-style-type: none"> Price determined as per the provisions of the Regulation 164(1) of the ICDR Regulations (in case of frequently traded shares) which is ₹ 263.64/- per equity share; OR Price determined as per provisions of the Regulation 166A(1) of the ICDR Regulations which is ₹ 263.64/- per equity share. <p>Accordingly, the floor price in terms of the SEBI ICDR Regulations is ₹ 263.64/- per equity share. The issue price is ₹ 264/- per equity share which is not lower than the floor price determined in compliance with applicable provisions of the ICDR Regulations.</p>																																										
4.	<p>In Explanatory Statement Item No. 1 & 2 Point no.-19 Holding of shares in demat form, non-disposal of shares by the proposed allottee(s) and lock-in period of shares: The CCDs and Warrants to be allotted to the Proposed Allottees shall not be listed on BSE and NSE, therefore, the CCDs and Warrants will be locked-in for a period of one year from the date of allotment. Further, the equity shares allotted pursuant to conversion of CCDs and the Warrants will be locked-in for a period of six months from the date of trading approval. However, for CCDs, such period of six months will be reduced to the extent the CCDs already been locked-in. However, the Company will, on a best-effort basis and if permitted under applicable law, get the CCDs and Warrants listed on stock exchanges subject to consents, exemptions and approvals required by the Company under applicable laws. In case the CCDs and Warrants are listed, the lock-in shall be in compliance with SEBI ICDR Regulations. The Proposed Allottees for CCDs and Warrants have confirmed that they have proposed lock-in for any equity shares in the Company as on the Relevant Date and further, have not sold any equity shares of the Company during the 90 trading days period prior to the Relevant Date. Further, the Proposed Allottees has also undertaken that they will not deal in the equity shares of the Company till the allotment of CCDs and Warrants is completed.</p>	<p>In Explanatory Statement Item No. 1 & 2 Point no.-19 Holding of shares in demat form, non-disposal of shares by the proposed allottee(s) and lock-in period of shares: The CCDs and Warrants to be allotted to the Proposed Allottees shall not be listed on BSE and NSE, therefore, the CCDs and Warrants will be locked-in for a period of one year from the date of allotment. Further, the equity shares allotted pursuant to conversion of CCDs and the Warrants will be locked-in for a period of six months from the date of trading approval. However, for CCDs, such period of six months will be reduced to the extent the CCDs already been locked-in. The Proposed Allottees for CCDs and Warrants have confirmed that they have proposed lock-in for any equity shares in the Company as on the Relevant Date and further, have not sold any equity shares of the Company during the 90 trading days period prior to the Relevant Date. Further, the Proposed Allottees has also undertaken that they will not deal in the equity shares of the Company till the allotment of CCDs and Warrants is completed.</p>																																										
5.	<p>In Explanatory Statement Item No. 4 Point no.-12 Basis on which the price has been arrived at and justification for the allotment proposed to be made for consideration other than cash the floor price has been determined as per the pricing formula prescribed under the SEBI ICDR Regulations which shall not be less than higher of the following: (i) 90 trading days' volume weighted average price ("VWAP") of the Equity Shares quoted on the recognised stock exchange* preceding the Relevant Date i.e. INR 263.72 (Indian Rupees Two Hundred Sixty Three and Seventy Two Only) per Equity Share. (ii) 10 trading days' VWAP of the Equity Shares quoted on the recognised stock exchange* preceding the Relevant Date: i.e. INR 256.95 (Indian Rupees Two Hundred Fifty Six and Ninety Five paise Only) per Equity Share. *Recognised stock exchange pursuant to SEBI ICDR Regulations is BSE. Accordingly, the price per Equity Share to be issued is fixed at INR 264/- (Indian Rupees Two Hundred and Sixty Four Only) which is the price computed as per the pricing formula prescribed under the SEBI ICDR Regulations. The valuation of the equity shares has been performed by Saket Kumar Jain, (Reg No.: IBBI/RV/02/2020/13002), a Registered Valuer. The valuation report of the DTPL dated May 01, 2024 has been obtained from Sundae Capital Advisors Private Limited, independently appointed by the Company. www.ugrocapital.com link: https://www.ugrocapital.com/investor-relations/disclosures</p>	<p>In Explanatory Statement Item No. 4 Point no.-12 Basis on which the price has been arrived at and justification for the allotment proposed to be made for consideration other than cash the floor price has been determined as per the pricing formula prescribed under the SEBI ICDR Regulations which shall not be less than higher of the following: (i) 90 trading days' volume weighted average price ("VWAP") of the Equity Shares quoted on the recognised stock exchange preceding the Relevant Date i.e. INR 263.64 (Indian Rupees Two Hundred Sixty Three and Sixty Four Only) per Equity Share. (ii) 10 trading days' VWAP of the Equity Shares quoted on the recognised stock exchange preceding the Relevant Date: i.e. INR 258.52 (Indian Rupees Two Hundred Fifty Eight and Fifty Two paise Only) per Equity Share. Accordingly, the price per Equity Share to be issued is fixed at INR 264/- (Indian Rupees Two Hundred and Sixty Four Only) which is the price computed as per the pricing formula prescribed under the SEBI ICDR Regulations. The valuation of the equity shares has been performed by Saket Kumar Jain, (Reg No.: IBBI/RV/02/2020/13002), a Registered Valuer. The valuation report of the DTPL dated May 01, 2024 has been obtained from Sundae Capital Advisors Private Limited, independently appointed by the Company. www.ugrocapital.com link: https://www.ugrocapital.com/investor-relations/disclosures</p>																																										
6.	-	<p>In Explanatory Statement Item No. 4 20. The status of the allottee(s) pre & post the preferential issues: The Proposed Allottee(s) are non-promoters and there will be no change in their status post the preferential issue.</p>																																										

Note:
Shareholders who have already voted before the issue of this corrigendum, may ask their queries, if any and change their vote decision by sending an email to the Scrutinizer at email id: pankajnigamcs@gmail.com within 48 hours from the dispatch of this corrigendum.

By Order of the Board of Directors
For UGRO Capital Limited

Sd/-
Satish Kumar
Company Secretary and Compliance Officer
Membership number: A58892

Date: May 22, 2024
Place: Mumbai

EASY FINCORP LTD

CIN: L65920WB1984PLC262226

Regd. Office: Duncan House, 4th Floor, 31 Netaji Subhas Road, Kolkata - 700 001
Tel: 033-6625-1000; Email: rpsg.secretarial@rpsg.in; website: www.easyfincorp.com

Statement of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2024

Particulars	Quarter ended			Year ended	
	31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1 Total Income	2.49	2.43	2.24	9.74	8.09
2 Profit / (Loss) before tax	(4.98)	(3.53)	(15.59)	(18.80)	(19.07)
3 Net Profit/ (Loss) from ordinary activities after tax	(4.13)	(2.68)	(12.45)	(15.41)	(15.93)
4 Total Comprehensive Income/(Loss) net of tax	397.38	(2.68)	590.94	461.52	587.46
5 Equity Share Capital	24.50	24.50	24.50	24.50	24.50
6 Reserves (excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous year)	-	-	-	1,665.22	1,203.70
7 Earnings per Share (for continuing and discontinued operations) (of Rs. 10/- each)					
a) Basic :	(1.68)	(1.09)	(5.08)	(6.29)	(6.50)
b) Diluted :	(1.68)	(1.09)	(5.08)	(6.29)	(6.50)
	(not annualised)				

Note:
1 The above results prepared and presented in pursuant to the requirement of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 have been reviewed by the Audit Committee in its meeting held on 22nd May, 2024 and were approved by the Board of Directors in its meeting held on that date.
2 The above is an extract of detailed format of quarterly and year ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure) Requirements, Regulations, 2015. The full format of quarterly/yearly financial results are available at the BSE website i.e. www.bseindia.com and website of the Company i.e. www.easyfincorp.com
3 The figure for the corresponding previous periods have been regrouped/ reclassified wherever considered necessary to conform to the figures presented in the current period.

For Easy Fincorp Limited
Sd/-
Rajendra Dey
Director
DIN: 07011234

Place : Kolkata
Date : 22nd May, 2024

MUKAT PIPES LIMITED

CIN: L27200MH1987PLC044407

Regd. Office : Flat No. 39, Parag Apartments, 7th Floor, J.P. Road, Versova, Andheri (West), Mumbai - 400061.

Correspondence Address: Rajpura-Patalia Road, Rajpura - 140 401, Punjab
Phone: +91 1762-225040 Fax: +91 1762-222390 Email: mukatpipes@gmail.com Website: www.mukatpipes.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31.03.2024

Particulars	Quarter ended			Year to date figure	
	31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
Total income from operations (net)	206.06	171.79	150.07	629.70	330.79
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	4.09	7.95	10.96	29.70	(12.49)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	4.09	7.95	10.96	29.70	(12.49)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	4.09	7.95	10.96	29.70	(12.49)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4.09	7.95	10.96	29.70	(12.49)
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 5/- each per Share)	591.50	591.50	591.50	591.50	591.50
Reserves (excluding Revaluation Reserve)				(1275.18)	(1312.17)
Earnings Per Share (Face Value Rs.5/-) (for continuing and discontinued operations)					
Basic	0.03	0.07	0.09	0.25	(0.11)
Diluted	0.03	0.07	0.09	0.25	(0.11)

Notes:
1) The above is an extract of the detailed format of Quarterly & yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & yearly Financial Results are available on the Company's website (www.mukatpipes.com) and on the website of BSE i.e. www.bseindia.com.
2) The Audited Financial Results for the quarter and year ended on 31.03.2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 22.05.2024.
3) # - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable.
4) The company has written off Bad debts amounting to Rs. 31.60 Lacs.

For MUKAT PIPES LIMITED
Sd/-
(ROOPINDER SINGH)
CHAIRMAN
DIN - 01239483

Date: 22.05.2024
Place: Rajpura

IDFC FIRST Bank Limited

(erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited)

CIN : L65110TN2014PLC097792

Registered Office: KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai - 600031.

Tel: +91 44 4564 4000 | Fax : +91 44 4564 4022



APPENDIX IV [Rule 8(1)]

POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas the undersigned being the authorized officer of IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/ Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization.

The Borrower/ Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under sub-section (4) of Section 13 of the Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this notice.

Loan Account Number	Borrower/s/ Co-borrower/s & Guarantors Name	Description of The Mortgaged Properties	Demand Notice		Date and Type of Possession Taken
			Date	Outstanding Amount (Rs.)	
15417340	1. Usha Devi, 2. Giridharilal Shyamal Yadav	All That Piece And Parcel Of Residential Flat No-B-402 Admeasuring 665 Sq. Ft., Or 63.66 Sq Mtrs. (Super Built Up Area) Situated On The Fourth Floor Of The B Wing, Building Known As Suryakiran Apartment Constructed On Na Land Bearing Plot No. 01 Bearing Computerized Survey No 486/Plt/1 And Na Land Bearing Plot No. 28 Bearing Computerized Survey No 428/Plt/28 Consisting Of Original Survey No. 486 Situated At Chala, Within The Village Limits Of Vapi Nagarpalika, Tal Vapi, Dist Valsad, Gujarat And Bounded As: East : By Common Passage & Staircase, West : By Open Space, North : By Flat No. B-403, South : By Flat No. B-401	19-02-2022	Rs. 11,33,137.60/-	19-05-2024 Physical Possession
43999147	1. Randhirkumar Ray, 2. Bebedevi Randhir Ray	All That Piece And Parcel Of Flat No. G-2 Admeasuring 560 Sq. Fts. Equivalent To 52.04 Sq. Mtrs. Super Built Up Area, On The Ground Floor Of The B-Building Known As "Ansh Residency" Constructed On Land Bearing Survey No. 180/2 Bearing Na Survey No. 21			